

विषय	-	२०५५-पोलीस, ००५५ पोलीस (महसुली जमा) २२१७-नगरविकास ३०५५-मार्ग परिवहन ३६०४ - नुकसान भरपाई व अभिहस्तांकित रकमा या प्रधान लेखा शिर्खालील सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके तयार करणे बाबत.
------	---	--

\*\*\*\*\*

परिपत्रक :-

अर्थसंकल्पीय अंदाज अंतिमतः निश्चित करून त्याचा अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यापूर्वी या कायांलयात योग्य ती पडताळणी / कायवाही करता येणे शक्य व्हावे म्हणून संबंधीत घटक प्रमुखांना (सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार ) विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्याशी संबंधीत असलेल्या सर्व प्रधान लेखाशिरोतंगत सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाची उपलेखाशीर्षनिहाय वेगवेगळी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके भराठीतूनच (आकडेवारीसहित) या कायांलयास न चुक्ता सादर करावीत.

२. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके तयार करताना खालील आवश्यक व महत्वाच्या बाबी न विसरता विचारात घ्याव्या. तसेच या कायांलयाने अंदाजपत्रके तयार करण्यासंबंधी वेळोवेळी दिलेल्या सुचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावी.
१. राजपत्रित / अराजपत्रित व यां -४ (स्थायी व अस्थायी) यांचे भरलेल्या व रिक्त असलेल्या पदांचे अंदाज घ्यावेत व सदरच्या पद मंजूरीचे शासन निणंय सोबत जोडावेत.
२. पोलीस पाटील यांची मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदे यांचे सविस्तर विवरणपत्र (शासन निर्णयासह) जोडावे.
३. आगामी वर्षासाठी खाचांचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करतांना, मागील तीन वर्षांत झालेल्या सर्वसाधारण खाचांची सरासरी विचारात घ्यावी.
४. मागील तीन वर्षांच्या प्रत्यक्ष खाचांच्या रकमा आणि चालू वर्षांचे (म्हणजेच २०२३-२४ चे) अंदाज आहरण व संवितरण अधिकांयांनी अंदाजपत्रकामध्ये विनचूक भरावेत. मागील तीन वर्षांच्या प्रत्यक्ष खाचांच्या रकमाचे आकडे, महालेखाकार पांच्या खर्च विवरणपत्रात दाखविण्यात येणाऱ्या खर्चमेडाच्या आकड्या बरोबर जूळणे आवश्यक आहे.
५. मागील तीन वर्षांच्या प्रत्यक्ष खाचांच्या रकमा चालू वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज, सुभारीत अंदाज व पुढील अर्थसंकल्पीय अंदाज यागील तपावतीची प्रत्येक उद्दिष्टांतांत तपशिलदार कारणे स्पष्टपणे घावीत अन्यथा तरतुदीस शासनाकडून मान्यता गिळणार नाही.
६. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात उद्दिष्टनिहाय योग्य त्या प्रमाणात अंदाज करण्याची दक्षता घ्यावी. मागील तीन वर्षांच्या प्रत्यक्ष खाचांच्या रकमा आणि सन २०२३-२४ एकूण मंजूर अनुदान (रकाना ड्र.८८) यांच्या तूलनेने सन २०२४-२५ साली प्रस्तावित तरतुद मध्ये (रकाना ड्र.१०) जर खुप वाढ असेल तर वाढीचे तरतुद करताना त्यांची सविस्तर कारणे स्पष्टीकरणाच्या स्तंभात न घुकता नमूद करण्यात यावी.

५. वेतन या उद्दिष्टासाठी इतर भत्ते अंतर्गत अवासतव मागाणी शासनाकडे केली जाते परंतु प्रत्यक्षात वन्याच घटकांकदून मंजूर अनुदानाइतका खर्च न होता वरीच बचत होते व त्यामुळे झालेल्या बचतीबाबत लोकलेखा समितीला स्पष्टीकरण देणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे वेतन या उद्दिष्टासाठी करण्यात येणारी तरतुद अचूक असावी.
६. वेतन या उद्दिष्टासाठी मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ हे वित्तीय वर्ष असल्याने त्यानुसार आवश्यक असणारी वेतन व भत्याबाबतची तरतुद २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात यावी. तसेच, महागाई भत्ता परिणामाकारक नियंत्रण नसल्याचे ते द्योतक आहे. अशा गोटी टाळाव्यात.
७. मंजूर अनुदानापेक्षा जादा खर्च होणे अथवा मोठ्या प्रमाणावर बचत होणे ही एक अर्थसंकल्पीय अनियमितता आहे. खर्चांवर योग्य व परिणामकारक नियंत्रण नसल्याचे ते द्योतक आहे. अशा गोटी टाळाव्यात.
८. मंजूर अनुदानापेक्षा जादा खर्च होण्याची शक्यता निर्माण झाल्यास व तो खर्च अपिरहार्य असल्यास तपशीलवार पण योग्य त्या कारणासह पोलीस महासंचालक कार्यालयास प्रस्ताव सादर करून त्या खर्चांची पूर्व परवानगी घ्यावी.
९. मंजूर अनुदानातुन खर्च न भागविल्यास त्याची गंभीर दखल संबंधिताच्या गोपनीय अहवालात घेण्यात येईल, शिस्ताभंगाची कडक कारवाई होय शकेल. वेतनवाढ रोखणे अनियमिततेच्या प्रकारानुसार पदावनती यासागळ्या शिस्ताभंगाच्या कायंद्याहोस संबंधित अधिकारी / कर्मचारी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
१०. शासनाने जमा व खर्चांचे योग्य नियोजन करण्याच्या हेतूने त्याचा समतोल राखण्यासाठी मासिक निधी विवरणपत्र तयार केले अमून त्यानुसार खर्च करणे अनियार्य केले आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयाने त्याच्या योजना दरवधीच्या खर्चांचा अंदाज त्याचप्रमाणे स्थायी स्वरूपाच्या खर्चाच्या सर्व बाबी विचारात घेवून सन २०२४-२५ वर्षांसाठी मासिक निधी विवरणपत्र तयार करावे, सन २०२४-२५ साठी मासिक निधी विवरणपत्र तयार करणाऱ्या योजनावरील किंवा संबंधित बाबीवरील खर्च मासिक तिमाही, सहामाही अथवा एकाचवेळी करणे हे टरविण्यात यावे. अशाप्रकारे तयार करण्यात आलेले मासिक निधी विवरणपत्र अचूक व वस्तुनिष्ठ तसेच प्रत्येक उपलेखाशिर्पांतर्गत करून स्वतंत्रित्या सादर करण्यात यावे, सोबत विवरणपत्राचा नमूना माहितीसाठी जोडला आहे.

सदर मासिक विवरणपत्र (cash flow) तयार करताना खालील बाबीचा गांभीर्याने विचार करावा.

- अ) योजनावरील किंवा संबंधित बाबीवरील खर्च मासिक, तिमाही, सहामाही अथवा एकाचवेळी करणे याबाबत अचूकता टेवावी.
- ब) संबंधित बाबीवरील खर्चाचा अंदाज मासिक निधी विवरणपत्रात रूपये हजारात दर्शविण्यात यावा तसेच त्यात टक्केवारी सुधा दर्शविण्यात यावी.
- क) एकदा प्रस्तावित केलेले मासिक निधी विवरणपत्र कोणत्याही परिस्थितीत बदलले जाणार नाही याची कटाक्षाने नोंद घेवून त्याप्रमाणे विवरणपत्र तयार करण्यात यावे.
- ड) अर्थसंकल्पीय अंदाजासोबत मासिक निधी विवरणपत्र प्राप्त न झाल्यास संबंधित घटक कायीत्याचे अर्थसंकल्पीय अंदाज स्विकारले जाणार नाहीत.

- १) अर्थसंकल्पीय अंदाजासोबत सादर केलेले मारिक निधी विवरणात्रामध्ये प्रत्यक्ष खर्चांमध्ये घेळेस बदल संभावल्यास त्याची सर्वेस्वी जवाबदारी संवंधित घटक प्रमुखांची गहील याची नोंद घ्यावी.
२३. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्रत्येक बाबी संबंधी केलेली तरतुद प्रत्यक्ष किती खर्च अपेक्षित आहे. या बाबीवर आधारलेली असावी, प्रत्येक बाबीसाठी आवश्यक असलेल्या रकमेची तरतुद समाविष्ट करण्यापूर्वी त्याची छाननी करण्यात यावी, व आगाडी आवश्यक असेल इतक्याच किमान रकमेची तरतुद करण्यात आली पाहिजे. अंदाज टाळता येण्याजोग्या जादा तरतुदी समाविष्ट असणे म्हणजे मंजूर अनुदानापेक्षा अधिक होणाऱ्या खर्चां प्रमाणेच सुध्दा एक अर्थसंकल्पीय अनियमिततेची बाब आहे.
२४. शासनाचे लेखे हे रोख रक्तेच्या तत्त्वावर ठेवण्यात येतात. म्हणजेच ते वर्षातील प्रत्यक्ष जमा व खर्चांच्या रकमा दर्शवितात, मग असे लेखे मागील किंवा आगामी वर्षाचे असोत किंवा चालू वर्षाचे असोत, म्हणून अंदाज करणे अधिकान्याला प्रत्यक्षात ज्या जमा रकमा मिळणे किंवा जी प्रदाने करणे अर्थसंकल्पीय वर्षांत अपेक्षित असतील जमा रकमाचा व प्रदानाचा अंदाजात समावेश करण्यात आला पाहिजे.
२५. वार्षिक योजनेचे ग्यरुप आणि अशा योजनेकरिता जादा साधन संपत्ती उभारण्याची आवश्यकता ही संपूर्णांत; आणि वर्षांच्या उत्पन्नाच्या व खर्चांच्या अंदाजावरच आधारलेली असल्यामुळे जमा तसेच, खर्च विशेषत; योजनेतर खर्च अर्थसंकल्पीय अंदाज विनायक आणि वास्तविक आधारावर तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी मागील वर्षांचा अंदाज घेऊन सखोल अभ्यास करावा जेणेकरून अंदाजपत्रक विनायक तयार होईल.
२६. सन २०२३-२४ या वित्तीय वर्षांच्या पहिल्या चार महिन्याच्या प्रत्यक्ष खर्चांच्या रकमा आणि उरलेल्या आठ महिन्याचा अपेक्षित खर्च विचारात घेऊन सन २०२४-२५ चे अंदाज योग्यरितीने दाखविण्यात यावेत, व सदर अंदाजित रकमा अर्थसंकल्पीय अंदाजपुस्तकातील रकाना ७ मध्ये लिहिण्यात याव्यात. सन २०२४-२५ मधील चार महिन्याच्या प्रत्यक्ष खर्चांच्या रकमा स्पष्टिकरणाच्या स्तंभात रकाना ब्रह्मांक ११ मध्ये स्पष्टीकरणासह दाखविण्यात याव्यात.
२७. तसेच, सन २०१३-१४ या वर्षांपासून राज्यामध्ये तपास कार्यासाठी तपासी अनुदान योजना चालू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तपास अनुदानासाठी सुध्दा (२०५५०१६८) जिल्हा पोलीस बल योजनाखालील ५०-इतर खर्च या उद्दिष्टाखाली वेगळ्याने मागणी करावी.
३. पदांची माहिती सादर करताना खालील बाबी विचारात घेऊन तयार करण्यात याव्यात.

१.	राजपत्रित, अराजपत्रित व वर्ग चार (स्थायी व अस्थायी) यांची पद संख्या सोबत जोडलेल्या तक्त्यामध्ये मराठी मध्ये पद निहाय दाखवावी, तसेच अस्थायी पद संख्या दर्शविताना त्याच्या मंजूरीचे व पदे पुढे चालू ठेवण्याबाबतचे शासन निर्णय क्रमांक व दिनांक देण्यात यावे. चालू वर्षाच्या पद संख्येत तफावत असल्यास त्यांचे योग्य ते स्पष्टीकरण देण्यात यावे. असंगत केलेल्या पदासाठी अर्थसंकल्पात तरतुद समाविष्ट करण्यात येवू नये.
----	---

२.	<p>आहरण व सीवितरण अधिकारी यांनी भरलेली स्थायी / अस्थायी व रिक्त पदे इत्यादी संवंधीचा सर्वमत्र तपशिल योजनाच्या विहित नमूदगाऱ्ये (जोडाप्र १ ते ४) विनवूक सादर करावा. काही वेळेस काही पोलीस घटकांकडून रिक्त पदांमध्येची सांविशेष दिला जाता नाही. त्यामुळे भरलेली पदे व रिक्त पदे यांचा ताळमेळ घालताना अडचणी नियमांना होताना म्हणून भरलेली स्थायी / अस्थायी व रिक्त पदाची माहिती अर्थसंकल्पीय पुस्तिकेलोल पृष्ठ क्रमांक २ ते ७ व पृष्ठ क्रमांक १८ व २३ विनवूक सादर करण्याची दक्षता घ्यावी.</p>
----	--

४. जमा रकमांचे अंदाज, हे कर, शुल्क, यो इत्यादीच्या विद्यमान दरांवर तसेच मागील ३ वर्षांच्या प्रत्यक्ष जमेच्या भराभरीवर आधारलेले असावेत आणि त्याच्या दरातील ज्या वाढीस किंवा घटीस शासनाने मंजूरी दिलेली नसेल ती बाढ किंवा घट अर्थसंकल्पीय अंदाजात प्रस्तावित करण्यात येवू नये. जर अशा प्रकारचे प्रस्ताव शासनाकडे अगोदरच घेगले पाठीविण्यात आले असतील तर त्या संबंधी वित्तीय परिणाम शेव्याच्या स्तंभात नमूद करावेत, महमूलाचे अंदाज हे यंबंधीत माहितीवर आधारलेले असले पाहिजेत भूतकाळातील प्रत्यक्ष रकमाच्या तुलनेवर घोट्या तफावतीच्या वाढीच्या यंबंधीत म्हटूळकरणे रेष्यात याचोल, या बाबतची माहिती भरण्यासाठी सोबत विहित नमूद्यात जोडण्यात आलेली आहे, ज्या विलक्षण नमूद जमा होत नाही, अशा जिल्ह्यांना सदरची माहिती नियंत्रक पाठवावी, जे जिल्हे नमूदची माहिती योजना जोडावेला विवरणावर नाहीत, त्याबाबत आहरण व सीवितरण अधिकारी यांना जबाबदार प्ररण्यात येईल, तसेच, नमूद अंदाज तथार करताना इतर शासनांना पुरविलेले योनीम संरक्षण तसेच, इतर शासनांकडून येणे असलेली घडील रक्कम व त्यामुळे तमूल होणारी रक्कम व इतर ग्रन्तीचित रक्कमांचा मुळा समाचिश करण्यात यावा.

५. अंदाजपत्रक तथार करते घेऊ आहरण व सीवितरण अधिकारी यांनी त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्य प्रत्येक गौण / उपलेखाशीर्षातील उद्दिष्टमिहाय वर्गीकरण (उत्तर, घेतल / मंजूरी / प्रवास खर्च इत्यादी) लागणाऱ्या खुचांमाटी घेगवेगळी तरतुद चारण्याबाबत कृपया पुढीलप्रमाणे पोऱ्य ती दक्षता घ्यावी.

१.	०५-वेतन	<p>सदर डॉइस्ट्राक्टाली अंदाजामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व विवाहानुसार देव असलारे भत्ते समाविष्ट करण्यात यावेत, मात्र यामध्ये (रजा प्रवास सवालती व्यातिरिक्त) इतर प्रवासासाठी झालेला खर्च समाविष्ट करू नये. मंजूर पदे लक्षात येता आणारी वर्षात आस्थापनेवर असलेले अधिकारी व दुव्याम कर्मचारी लागणारे प्रत्यक्ष वेतन व (रजा प्रवास सवालतीसह) इतर भत्ते (घरभाडे, महागांडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता इत्यादी) यांच्या आभारे अंदाजपत्रक तथार करण्यात यावे. मात्र रुपा वेतनासाठी वेगळी तरतुद करण्यात येवू नये. विशेष म्हणून वर्गीकरण केतलेल्या वेतनामुळे पडणारी भर वेतन व भत्त्याकावतची तरतुद पूढील वर्षी अर्थसंकल्पीय अंदाजात करण्यात यावी, महागांडे भत्ता तसेच वेतन वाढीचा काळजीपूर्वीक समावेश करावा. असे निर्दर्शनास आले आहे की, वेतनामधील छत्रर भाजी यासाठी योलीस घटकाकडून जी मागणी दर्शविण्यात येते, ती स्वप्राप्त प्रवास भत्ता, वैद्यकीय प्रतिष्ठानी भत्ते यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा जास्त प्रवासात केली जाते. साहित्यकाच त्यामुळे वेतन या उदिस्टासाठी या विभागाची अवास्तव मागणी शासनाकडे केली जाते, परंतु प्रत्यक्षात वन्याच घटकाच्या मंजूर अनुदानाइतका खर्च न होता वरीव वस्त होते, व त्यामुळे झालेल्या लोकांसाठी लोकांतोखा समितीला स्पष्टीकरण देणे क्रमग्रात दरते. तसेच रिक्त पदांसाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक करताना रिक्त पदाच्या मुळ वेतनाच्या ५० टक्के इतकी तरतुद करण्यात यावी.</p>
----	---------	---


२.	०२ - मजूरी	या उद्दिष्टासाठी मागणी करताना प्रत्यक्षात किती सफाई कामगार रोजंदारीवर नियुक्त आहे. त्यांना कोणत्या शासन निर्णयान्वये व दराने मजूरी दिली जाते. सन २०२४-२५ साठी उद्दिष्टाकरिता वार्षिक मागणी सादर करताना सध्या आस्थापनेवर किती कामगार कार्यरत आहेत. त्यांचे संख्यावळ नमूद करावे तसेच तसेच नजीकच्या काळात केली जाणारी नियुक्ती याचा अंदाज घेऊन मागणी सादर करावी.
३.	०५ - बक्षिसे	पोलीस नियमावली भाग-१, नियम क्रमांक ३०० नुसार पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना नियमान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयास अनुसरुन प्रदान करावयाच्या बक्षिसाच्या रकमेसाठी सदर उद्दिष्टामध्ये मागणी करण्यात यावी.
४.	०६ - दुरध्वनी, वीज व पाणी	शासन निर्णय, क्रमांक.बीजीटी-१०.०१/प्र.क्र.१५६२/अर्थसंकल्प २, दि०१६/०१/२००८ नुसार शासनाने नवीन निर्माण केलेल्या सदर उद्दिष्टाखाली फक्त दुरध्वनी, वीज व पाणी शुल्कासाठीची मागणी करण्यात यावी. सदर उद्दिष्टांतर्गत मागणी करताना कार्यालयाची मंजूरी असलेल्या दुरध्वनीची संख्या नमूद करावी.
५.	११ - देशांतर्गत प्रवास खर्च	वाहन व स्थायी प्रवास भत्यासह कर्तव्य पालनासाठी केलेल्या प्रवासासाठी होणारा खर्च अंदाजात समाविष्ट करावा. यामधून रजेच्या काळात दिल्या जाणाऱ्या प्रवास सवलती वगळाव्यात. मागील तीन वर्षातील सरासरी खर्च व प्रवासी भाड्याच्या दरात झालेली लक्षात घेवून तक्ता तयार करून वार्षिक मागणी पत्रासोबत सादर करावा. तसेच सन २००९-१० पासून प्रवास खर्च या उद्दिष्टाखाली ११ - देशांतर्गत प्रवास खर्च व १२ - विदेश प्रवास अशी वर्गवारी करण्यात आली असल्यामुळे त्याप्रमाणे अंदाजपत्रकात तरतुद दाखवावी.
६.	१२- विदेश प्रवास खर्च	विदेश प्रवास खर्चांसंबंधी मागणी या उद्दिष्टामध्ये करावी.
७.	१३-कार्यालयीन खर्च	कार्यालयीन खर्च या उद्दिष्टांतर्गत निव्वळ कार्यालयीन खर्चाच्या बाबीसाठी मागणी करण्यात यावी. शासनाने शासन निर्णय क्रमांक बीजीटी-१०.०१/प्र.क्र.१५६२/अर्थसंकल्प ०२, दि.१६/०१/२००८ अन्वये दुरध्वनी, वीज व पाणी शुल्क देयकांसाठी नवीन उद्दिष्ट उघडणे आवश्यक असल्याने कार्यालयीन खर्चामध्ये सदर मागणीचा समावेश करण्यात येऊ नये. मागणीकरीता ठोस तपशिलवार आकडेवारीसह कारणमिमांसा द्यावी. कोणताही असाधारण खर्च असल्यास तो विनिर्दिष्ट करण्यात यावे. सोबतच्या विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे कार्यालयीन खर्चाच्या बाबीवर प्रत्यक्ष खर्चाच्या सरासरीवर तरतुद करावी.
८.	१४ - भाडेपट्टी व कर	नगरपालिकेला अदा करण्यात येणारे कर, भाड्याने घेण्यात आलेलो इमारत / कार्यालय इत्यादीकरीता या उद्दिष्टामधून मागणी करावी. भाड्याने घेण्यात आलेल्या कार्यालय इमारतीचा तपशिल सविस्तर क्षेत्रफळ व भाडे रकमांसह सादर करावा.

--6--

९.	१६ - प्रकाशने	प्रकाशनाच्या अंतर्गत केलेल्या तरतुदीची कारणे निर्देशित करावी व कामाचे स्वरूप स्पष्ट करावे.
१०.	१७ - संगणकावरील खर्च	संगणकावरील खर्चामध्ये खरेदी, प्रशिक्षण, परिरक्षण व अनुषंगिक साहित्य जसे पेनडाईव्ह, टोनर, संगणक तबकडी (सी.डी.) इत्यादीचा अंतर्भाव असावा. तसेच कार्यालयात असणाऱ्या एकूण संगणकाची तपशिलवार माहिती वित्तीय वर्षात शासनाच्या प्रचलित नियमांप्रमाणे खरेदी करण्यात येणारे संगणक अशी वर्गवारी करून वित्तीय अधिकार नियमपुस्तकेनुसार असलेल्या अनुदानाच्या मर्यादित मागणी सादर करण्यात यावी. कार्यालयातील संगणक संख्या प्राथम्याने नमूद करावी.
११.	१८-सु.दि.के.का.रो.भ.	पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावण्यात आल्यामुळे सुट्टीच्या बदली केलेल्या कामाचा मोबदला अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानाची माहिती सदर उद्दिष्टामध्ये करण्यात यावी.
१२.	१९ - आहार खर्च	या उद्दिष्टासाठी वाढती महागाई विद्यार्थ्यांच्या / रुग्णांच्या /कैद्यांच्या भोजनाशी ही बाब असल्याने तसेच मागील तीन वर्षातील खर्चाची सरासरी लक्षात घेवुन मागणी करण्यात येते.
१३.	२० - इतर प्रशासकीय खर्च	शासन निर्णय क्र.पीएडी.-०१९१/सी.आर.७२/पोल-१०, दि.३०/११/१९९९ तसेच शासन निर्णय क्र.पीएडी.-०१९१/सीआर १७२/पोल-१०, दि.१५/०३/२००० अन्वये पोलीय अधिकारी यांना अतिथ्य भत्ता मंजूर करणेबाबत दिलेल्या शासन मान्यतेप्रमाणे आवश्यक अनुदान मागणी सदर उद्दिष्टामध्ये करण्यात यावी.
१४.	२१-पुरवठा व सामुग्री	जिल्हा पोलीस रुग्णालय २०५५०१७७ उपलेखाशिर्षांतर्गत घटक कार्यालयांनी तरतुद करावी. रुग्णालयात औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाची संख्या त्याकरिता लागणारी औषधे आकडेवारीसह त्याप्रमाणे रुग्णालयाकरिता किती प्रमाणात औषधांचा पुरवठा करावा लागत आहे. याकरिता आवश्यक असणाऱ्या अनुदानाची तरतुद करण्यात यावी. त्याप्रमाणे पोलीस यांना २०५५०१६८ या लेखाशिर्षांतर्गत मागणी करताना पोलीसांच्या गणवेशासाठी लागणाऱ्या सामुग्री व त्याकरिता लागणाऱ्या अनुदानाबाबत स्वतंत्रपणे कार्यासन क्रमांक १८ यांचेकडे सादर करावी.
१५.	२२-शस्त्रे व दारुगोळा	शस्त्रे व दारुगोळा यासाठी असलेल्या अनुदानाची मागणी कार्यासन क्रमांक १७ कडे स्वतंत्रपणे करण्यात यावी.
१६.	२४ - पेट्रोल, तेल व वंगण	पेट्रोल, तेल व वंगण या उद्दिष्टासाठी अनुदानाची मागणी करताना दरामध्ये होणारी वाढ ही या वित्तीय वर्षातील बंदोबस्त निवडणूका इत्यादी बाबींचा अंदाज घेऊन मागील तीन वर्ष खर्चाची सरासरी विचारात घेवुन मागणी करण्यात यावी. अवास्तव मागणी करण्यात येवु नये. १. वाहनांचे प्रकार व उपलब्ध संख्या २. मासिक सरासरी वापर ३. सध्याचा दर / होणारी भाव वाढ ४. शासन निर्णय क्र.विअप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दि.११/०७/२००१ वित्तीय अधिकार नियम पुस्तीका भाग पहिला उपविभाग-२, अ.क्र. १९ नियम क्र.६९ नुसार करावी.

१७.	२५-पोशाख, तंबू व भांडारे	पोशाख, तंबू आणि भांडारे यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानाची मागणी करण्यात यावी तसेच सदर उद्दिष्टांतर्गत करावयाची तरतूद अर्थसंकल्पीय पुस्तकामोवत त्याचा स्वतंत्रपणे कार्यागमन क्रमांक १८ यांच्याकडे करावी.
१८.	२६ जाहिराती व प्रसिध्दी	जाहिरातीरंवंधी केलेल्या कामाचे स्वस्य विशद करू अनुदानाची मागणी करावी. आगामी वर्षात होणारा खर्चासाठी तरतूद करतांना मागील तीन वर्षांत केलेल्या जाहिराती विचारात घेण्यात यावी.
१९.	२७-लहान वांधकामे	सन २००७-०८ या वित्तीय वर्षापासून परिरक्षण व गौण वांधकामे ही दोन उद्दिष्टे लहान वांधकामे या उद्दिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. शासकीय इमारतीच्या किरकोळ दुरुस्ती गिलावा (प्लास्टरिंग) यासारखी किरकोळ कामे तसेच आस्थापनेवरील यंत्रसामुद्री, साधन सामुद्री यांची देखभाल व दुरुस्ती संधारण याकरिता या उद्दिष्टासाठी अनुदानाची मागणी करतांना प्रशासकीय मान्यता व आवश्यक तेथे शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेण्यात यावेत.
२०.	२८-व्यावसायिक सेवा	सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या प्रशिक्षणांचे मानधन (यंत्रसामुद्री वगळून) वकिलांची फी अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुदानाची मागणी करण्यात यावी.
२१.	४१-गुप्तसेवा खर्च	या उद्दिष्टासाठी स्वतंत्ररित्या मागणी करावी.
२२.	५०-इतर खर्च	या उद्दिष्टासाठी तरतूद करतांना चालु वर्षातील तरतूद, मागणी तीन वर्षांचा प्रत्यक्ष खर्च व सर्वसाधारण दरवाढ विचारात घेण्यात यावी. जिल्हा पोलीस अंतर्गत मागणी करतांना सदर उद्दिष्टामधुन अल्पोपहारभत्ता देण्यासाठी आकडेवारीसह मागणी करावी. तसेच, तपास अनुदानासाठी मागणी करण्यात यावी.
२३.	५०-इतर खर्च (भारीत)	न्यायालयाच्या निवाडयानुसार खर्च करण्यासाठी तसेच प्रलंबित असलेल्या न्यायालयीन निकालांचा आढावा घेऊन मागणी प्रस्तावीत करावी.
२४.	५१-मांटार वाहने	या उद्दिष्टाखाली अनुदान प्रस्तावित करतांना घटक प्रमुखांनी त्यांचे आस्थापनेवर असलेली वाहने, शासन निर्णयानुसार प्रत्येक वाहनांसाठी मंजुर असलेल्या दुरुस्ती खर्चानुसार मागणीचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे.
२५.	५२-यंत्रसामुद्री साधनसामुद्री	व या उद्दिष्टासाठी तरतूद करतांना मागणी तीन वर्षांची सरासरी व सर्वसाधारण झालेली दरवाढ इत्यादी विचारात घेण्यात यावी.
२६.	५०-इतर खर्च	अपर पोलीस महासंचालक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर यांनी नक्षलप्रस्त भागातील सुरक्षाविषयक खर्च (१००%) केंद्र पुरस्कृत या उद्दिष्टासाठी तरतूद करावी.

सन २०२४-२५ या वित्तीय वर्षातील उद्दिष्टशिर्पनिहाय अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके जोडपत्र १ ते जोडपत्र ८ व विवरणपत्र अ व घ बाबतची माहिती सोबत जोडलेले वेळापत्रकानुसार संवंधीत कार्यालयाच्या सहालेखा अधिकारी/संवंधीत लिपिक यांनी समक्ष पोलीस महासंचालक कार्यालयातील कार्यासन क्र.३३ येथे उपस्थित राहण्याबाबत सुचना देण्यात याव्यात.

  
(निसार तांबोली)  
विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन)  
पोलीस महासंचालक यांचे करिता.

प्रति,

सर्व पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई व लोहमार्ग सहीत)  
अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, म.राज्य पुणे  
आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.राज्य मुंबई  
अपर पोलीस महासंचालक, रा.रा.पो.बल.म.राज्य मुंबई/वाहतूक/प्रशिक्षण व खास पथके, मुंबई/  
लोहमार्ग मुंबई /नागरी हक्क संरक्षक, मुंबई/महिला अत्याचार  
प्रतिवधक विभाग, मुंबई  
अपर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई  
अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई  
संचालक, पोलीस बिनतारी संदेश, म.राज्य पुणे  
संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक  
सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक  
विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल नागपूर/पुणे  
विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, म.राज्य पुणे  
पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, गडचिरोली  
सर्व पोलीस अधीक्षक, जिल्हे/लोहमार्ग/बिनतारी संदेश  
सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ ते १६ (भा.रा.ब.सह)  
सर्व प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण शाळा  
प्राचार्य, अपांरपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर  
प्राचार्य, गुन्हा प्रकटीकरण शाळा, नाशिक  
जिल्हाधिकारी नागपूर  
कार्यकारी अभियंता, वाहतुक अभियांत्रिकी पथक, मुंबई  
पोलीस महानिरीक्षक यांचे उप सहायक (लेखा)/कार्यासन अधिकारी का.क्र.३२

२/- घटक प्रमुखांनी महसुली जमेची माहिती का.क्र.३४ यांना देण्यात यावी.

प्रत कार्यवाहीसाठी:-

कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र.१७,१७-अ,१८,१९,१९-अ, २१-अ, २७, २८,२८-अ, ३०, ४० व ४२

प्रत,

कार्यासन अधिकारी, का.क्र.३४

२/- ००५५- महसुली जमा सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक (जोडपत्र ८ प्रमाणे) तयार करून परस्पर शासनास सादर करण्यात यावे.

**सुधारीत आठमाही अंदाजपत्रक सन २०२३-२४**  
**पोलीस महासंचालक कार्यालयास सादर करावयाचे वेळापत्रक**

दि. ०७/०८/२०२३	दि. ०८/०८/२०२३	दि. ०९/०८/२०२३
<b>कोकण परिक्षेत्र</b> <b>नाशिक परिक्षेत्र</b> <b>कोल्हापूर परिक्षेत्र</b> <b>नांदेड परिक्षेत्र</b> <b>औरंगाबाद परिक्षेत्र</b> <b>अमरावती परिक्षेत्र</b> <b>गडचिरोली परिक्षेत्र</b> <b>नागपूर परिक्षेत्र</b>	<b>अपर पोमसं., रा.रा.पो.बल. म.राज्य, मुंबई</b> <b>अपर पोमसं., लोहमार्ग म.रा., मुंबई</b> <b>का.अ. वाहतुक अभियंता, मुंबई</b> <b>वि.पो.म.नि.रा.रा.पो.बल, पुणे</b> <b>वि.पो.म.नि.रा.रा.पो.बल, नागपूर</b> <b>वि.पो.म.नि., मोटार परिवहन, पुणे</b> <b>अपर पोमसं.(वाहतूक), म.राज्य, मुंबई</b>	<b>प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण विद्यालय</b> <b>मरोळ</b> <b>नानवीज</b> <b>खंडाळा</b> <b>सोलापूर</b> <b>जालना</b> <b>अकोला</b> <b>नागपूर</b>
<b>दि. १०/०८/२०२३</b> <b>पोलीस प्रशिक्षण विद्यालय,</b> <b>वाखळगांव लातूर / धुळे / सांगली</b> <b>संचालक, म.पो.अ. नाशिक</b> <b>प्राचार्य, रा.रा.पो.बल, नानवीज दौँड</b> <b>उप संचालक, गुन्हे अन्वेषण नाशिक</b> <b>अपर पोमसं. प्रशिक्षण व खास</b> <b>पथके, म. राज्य, मुंबई</b> <b>अपर पोमसं. आर्थिक गुन्हे शाखा,</b> <b>मुंबई</b>	<b>दि. ११/०८/२०२३</b> <b>संचालक, पोलीस विनतारी संदेश,</b> <b>पुणे</b> <b>पो.अ. विनतारी संदेश, पुणे</b> <b>आयुक्त, रा.गु.वि.म.राज्य, मुंबई</b> <b>अपर पोमसं., ग.अ.वि., म.राज्य, पुणे</b> <b>पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई</b> <b>पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे</b> <b>पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर</b> <b>पोलीस अधीक्षक, लोहमार्ग,</b> <b>औरंगाबाद</b>	<b>दि. १४/०८/२०२३</b> <b>पोलीस आयुक्त, पुणे शहर</b> <b>पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड</b> <b>पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण</b> <b>पोलीस अधीक्षक, सांगली</b> <b>पोलीस अधीक्षक, सातारा</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१, पुणे</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.२, पुणे</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट .५, दौँड</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट .७, दौँड</b>
<b>दि. १७/०८/२०२३</b> <b>पोलीस आयुक्त, सोलापूर शहर</b> <b>पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण</b> <b>पोलीस अधीक्षक, कोल्हापूर</b> <b>पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण</b> <b>पोलीस आयुक्त, नाशिक शहर</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१०,</b> <b>सोलापूर</b>	<b>दि. १८/०८/२०२३</b> <b>पोलीस आयुक्त, उणे शहर</b> <b>पोलीस आयुक्त, नवी मुंबई</b> <b>पोलीस आयुक्त, मिरा भाईदर, वसई</b> <b>विरार</b> <b>पोलीस अधीक्षक, उणे ग्रामीण</b> <b>पोलीस अधीक्षक, पालघर</b> <b>पोलीस अधीक्षक, रत्नगड</b> <b>पोलीस अधीक्षक, रत्नागिरी</b> <b>पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग</b>	<b>दि. २१/०८/२०२३</b> <b>पोलीस अधीक्षक, अहमदनगर</b> <b>पोलीस अधीक्षक, धुळे</b> <b>पोलीस अधीक्षक, जळगांव</b> <b>पोलीस अधीक्षक, नंदूरबार</b> <b>समादेशक, रा.रा.पो.बल गट .६, धुळे</b> <b>कार्यासन क्र.३२ पोमसं यांचे</b> <b>कार्यालय</b>

**सुधारीत आठमाही अंदाजपत्रक सन २०२३-२४**  
**पोलीस महासंचालक कार्यालयास सादर करावयाचे वेळापत्रक**

दि. २२ /०८ /२०२३	दि. २३ /०८ /२०२३	दि. २४ /०८ /२०२३
<p>पोलीस अधीक्षक, नांदेड          पोलीस अधीक्षक, लातूर          पोलीस अधीक्षक, हिंगोली          पोलीस अधीक्षक, परभणी          समादेशक, रा.रा.पो.बल गट          क्र.१२, हिंगोली</p>	<p>अपर पोमसं. न. वि. अ. नागपूर          पोलीस आयुक्त, नागपूर शहर          आयुक्त, केंद्रीय गुप्तवार्ता विभाग,          नागपूर          पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण          पोलीस अधीक्षक, भंडारा          प्राचार्य, अपारंपारिक अभियान प्रशिक्षण          केंद्र, नागपूर / जिल्हाधिकारी, नागपूर          पोलीस अधीक्षक, बिनतारी संदेश,          नागपूर</p>	<p>पोलीस अधीक्षक, चंद्रपूर          पोलीस अधीक्षक, गोंदिया          पोलीस अधीक्षक, गडचिरोली          पोलीस अधीक्षक, वर्धा          समादेशक, रा.रा.पो.बल गट          क्र.४, नागपूर          समादेशक, रा.रा.पो.बल गट          क्र.१३, नागपूर          पोलीस अधीक्षक, विशेष कृती दल,          नागपूर</p>
<p>दि. २५ /०८ /२०२३</p> <p>पोलीस आयुक्त, अमरावती          शहर          पोलीस अधीक्षक, यवतमाळ          पोलीस अधीक्षक, अमरावती          ग्रामीण          पोलीस अधीक्षक, अकोला          पोलीस अधीक्षक, बुलडाणा          पोलीस अधीक्षक, वारिसम          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.९,          अमरावती</p>	<p>पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर          पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण          पोलीस अधीक्षक, बीड          पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद          पोलीस अधीक्षक, जालना          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.३, जालना</p>	<p>दि. २६ /०८ /२०२३</p> <p>समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.८,          मुंबई          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.११,          नवी मुंबई          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१४,          औरंगाबाद          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१५,          गोंदिया          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१६,          कोल्हापूर          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१८,          काटोल          समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.१९,          कुसङ्गाव          वि.पो.म.नि., फोर्स वन, मुंबई          पोलीस आयुक्त, मुंबई</p>

### नोडपत्र क्र.१

राजपत्रित, अराजपत्रित व वांचा चार यांचे मंजुर कायम/तात्पुरत्या पदवंचे जामन निर्णय क्रमांक व दिनांक दर्शवणारा तस्मा.

ज्या शासन निर्णयानुसार पदे नियोगाकायम झालेलो आहेत त्यांचा क्रमांक व दिनांक.

ज्या शासन निर्णयानुसार पुढत वाढ मिळाले आहेत त्या क्रमांक, दिनांक.

प्रत्येक गोण नियोगानीत पदसंबंध्या त्या त्या गोणांपांगीत तक्रयात राजपत्रित, अराजपत्रित व वांचा चार यांचे मंजुरी व तात्पुरती पदे अशी वरील घोषणाली घालिती पाडवायचे.

राजपत्रित वांचा १ व २	पदनाम	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	माही	अवधीन
	पालोंय पालगंगावानक			
	आप पालोंय पालगंगावानक			
	पि. पो. प. वि. /पालोंय आयका			
	पालोंय उमारीनारायका			
	पो. अ/पालोंय उमायका			
	पो. उ. अ/स. पो. आयका			
	पालोंय निरीशक			
	प्रशासकोय अधिकारी			
	कामातेष्य अधीक्षक			
	स्थीय सहायक			
	सरसंचालकवित व लेखा)			
	उपसंचालकवित व लेखा)			
	संतात्यक संचालकवित व लेखा)			
	लेखा अधिकारी			
	संतात्यक लेखा अधिकारी			
अराजपत्रित वांचा ३	पालोंय उपनिरीक्षक			
	सहा पालोंय उपनिरीक्षक			
	नि पा हंवालदार			

पदनाम	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	स्थायी	अस्थायी
स. पो. हबालदार			
पोलीस नाईक			
नि. पो. शिपाई			
म. पो. शिपाई			
प्रमुख लिपिक			
वरिष्ठ श्रेणी लिपिक			
उच्च श्रेणी लघुलेखक			
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक			
प्रमुख यंत्रचालक			
यंत्र चालक			
भांडर पाल			
बीज तंत्री			
कर्मशाळा पद्धतीनिस			
रेडीयो मेकेनिकल			
सॉल्विकी अधिकारी			
दस्तऐवज परिक्षक			
छायाचित्रकार			
गुप्त वाता अधिकारी			
आरोखक			
अंगुलीमुद्रा अधिकारी			
चपराशी			
सफाईगार			
दप्तरी			
वर्ग ४ चे इतर कर्मचारी, सेवक			
अराजपत्रीत वर्ग ४			

जोडपत्र - २

(00) (01) जिल्हा पोलीस दल

५ 20550168

राजपत्रीत

अरापत्रीत वर्ग ३

वर्ग चार

(00)(02) जिल्हा रुग्णालये

६ 20550177

राजपत्रीत

अरापत्रीत वर्ग ३

वर्ग चार

(00)(03) पोलीस वसाहीमधील

७ ग्राम शाळा 20550186

राजपत्रीत

अरापत्रीत वर्ग ३

वर्ग चार

(00)(04) भूआधिकारिक

अनुज्ञाप्ती विभाग 20550195

राजपत्रीत

अरापत्रीत वर्ग ३

वर्ग चार

(00)(01) पालिस पाटील व

१ मंवास 20550221

राजपत्रीत

अरापत्रीत वर्ग ३

वर्ग चार

(00)(03) रेल्वे पोलीस	१० 20550444
राजपत्रीत	
अरापत्रीत वर्ग ३	
वर्ग चार	
(00)(01) भारत राखीक	
११ बटालियन 20550471	
राजपत्रीत	
अरापत्रीत वर्ग ३	
वर्ग चार	
(00)(04) महाराष्ट्र पोलीस	
प्रबोधनी, नाशिक 2055ए141	
राजपत्रीत	
अरापत्रीत वर्ग ३	
वर्ग चार	

कार्यालयाचे नाव

जोडपत्र - ३

जोडपत्र ४-अ

मन २०२४-२०२५ या चापामध्ये असलेल्या राजवित्रित आणि अराजवित्रित स्थाने अस्थानानेतोल कर्मचारी संज्ञा आणि खर्चप्रयत्न गांण आणी उल्लेखावधारे

वेतन श्रेणी ७ वा वेतन आयोगानुसार	पदांशि संज्ञा	वेतन	प्रेट वेतन $10\% = 5\%$	महागाइ भता ( $10\% +$ $5\% = 15\%$ )	स्थानीक पुरुष भता	धर्मादे भता	वार्तुक भता	सातवा वेतन आयोग कारबाही	वैधिकोद्य ट्रेयके	स्वयंग्राम प्रवास मन्दिर	उत्तम आयोग पुरुषणी ट्रेयके	स्वरूप एकाधिक
-------------------------------------	------------------	------	-------------------------------	---	----------------------	----------------	----------------	-------------------------------	----------------------	--------------------------------	-------------------------------------	------------------

भरतेन्दी स्थायी पदे

राजपत्रीत

ਪੰਨਾਮ

४५३

ਪੰਜਾਬ

੫

ਪੰਨਾਸ

४५८

ਪੰਨਾਮ

४५४

ਪੰਨਾਮ

४५८

ਪੰਜਾਬ

४५८

ਪੰਜਾਬ

१०४

त्रिपुरा

४८४

४८५

નુદી

ग्रन्थपत्रिका

अ स्थाया पद

ପଦନାମ

जोडपत्र ४-ब

जोडपत्र ४-ब

सन् २०२४-२०२५ या वर्षामध्ये असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित स्थायी अस्थापनेतोत कर्मचारी मंजुळा आणि खर्बप्रवान गांग प्रभाणी उपलेखांची वर्ष

पदनाम	बेतान श्रेणी ७ वा बेतन आयोगानुसार	पदाची संख्या	बेतन	प्रेड (४५% + १०% = ५५%)	महागाई भता स्थानीक पुरक भता	धरमाडे भता	बाहुक भता	सातवा बेतन आयोग शकवाकी	स्वप्राप्त प्रवास सवतत	उत्सव आणीम देवके	इतर पुरवणी देवके	एकूण
-------	--------------------------------------	--------------	------	-------------------------------	--------------------------------	---------------	--------------	------------------------------	------------------------------	------------------------	------------------------	------

ભરતેલી અસ્થાયી પદે

राजपत्रीत

五

三

ପ୍ରକାଶ

卷之三

卷之三

५३४

四

۱۰

લોક

ପ୍ରକାଶକ

卷之三

४८

ପଦନାମ

四百

216

अराजपत्रीत वर्ग-२

ପଦିକ



卷之二

मन २०२४-२०२५ या वर्षामध्ये असांख्यिक राजविधान आणि अराजविधान संसदी अस्थायप्रतिवेश कर्तव्यांसाठी संसदा आणि उच्च/मुख्य नीति असां इसलेलांनी

प्रदानाम	केतन अतायोगानुमार	पदांशे	संख्या	केतन	टेक	केतन	(४१% + १% + ५%)	महाराष्ट्र भरा	स्वास्थ्य अवधि	आयोग	देश	भारतीय	जनसंख्या	अन्याय
केतन अतायोगानुमार	पदांशे	संख्या	केतन	टेक	केतन	(४१% + १% + ५%)	महाराष्ट्र भरा	पदांशे	स्वास्थ्य अवधि	आयोग	देश	भारतीय	जनसंख्या	अन्याय

रिक्त स्थायी पदे

राजपत्री

जोडपत्र ४-क

सन् २०२४-२०२५ या वर्षामध्ये असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित स्थायी अस्थायप्रवृत्ती कर्मचारी संघ्या आणि उच्च प्रधान गोण आणि उपनेशासिं

पदनाम

वेतन श्रेणी ७ वा बेतन आयोगानुसार	पदांची संख्या	वेतन प्रेड	महागाई भता $(45\% + 10\% = 55\%)$	स्थानीक घरभाडे	वाहतुक	सातवा वेतन आयोग थकवाळी	मैट्रिक्स प्रवास देयके	स्थग्राम प्रवास देयके	उत्पन्न आयोग देयके	इतर पुरवणी देयके	इतर पुरवणी देयके
-------------------------------------	------------------	---------------	--------------------------------------	-------------------	--------	------------------------------	------------------------------	-----------------------------	--------------------------	------------------------	------------------------

एकूण

अराजपत्रीत एकूण  
स्थायी पदे

ब  
अराजपत्रीत वर्ग-३

पदनाम

एकूण

पदनाम

एकूण

पदनाम

एकूण

पदनाम

एकूण

अराजपत्रीत वर्ग-३  
स्थायी पदे

क

वर्गा चार

पदनाम

एकूण

पदनाम

एकूण

वर्गा चार एकूण स्थायी  
पदे

पदे

३

जीवन्मत्र - ४

सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित स्थायी अस्यापेक्षेन कांगडीयांची यांत्रिकी आणि इन्हांना वाढवण्याची उपलब्धी घेण्याची अवधीन आहे.



### जोडपत्र ५अ

१३-कायांलदीन खर्च या ठिदिप्पासाठी सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता महत्वाच्या प्रकरणांची सुची

अंक.	वाब	प्रत्यक्ष खर्च	मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिग्राह	
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५
१	किंविकोळ खर्च (पिटी सप्लाई)					
२	कॉडिनकल्पे आजेस					
३	कांतपर खरेदी व दृढल्या					
४	दम्भर ब्रह्मनगळ खर्च					
५	डाक सूटाळ					
६	कायांलदीन खर्च					
७	छन्दो खर्च					
८	कॉट कैबर आजेस					
	संक्षण					

०३-दृष्टव्यांकी, वीज आणि पाणी शूलक या ठिदिप्पासाठी सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता महत्वाच्या प्रकरणांची सुची

अंक.	वाब	प्रत्यक्ष खर्च	मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिग्राह	
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५
१	दृष्टव्यांकी खर्च					
२	विद्युत खर्च					
३	पार्सा शूलक ट्रैफिक					
	संक्षण					

५०-झरा खर्च या ठिदिप्पासाठी २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाकरिता महत्वाच्या प्रकरणांची सुची

अंक.	वाब	प्रत्यक्ष खर्च	मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिग्राह	
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५
१	आहार खदा					
२	सेल्फ्लॅटी ऑफिट					
३	कांतपर					
	नाइटर्टर्ने एटलेस्ट्रा सूमटी					
४	नाइटर्ट्रा खर्च					
५	मेस ड एंटर्न					
६	साकडी अडद्यां					
७	उत्तर किंविकोळ खर्च					
८	तमाळ अनुदान					
	संक्षण					

**२४-पेट्रोल, तेल व वंगण या उदिदष्टाखाली सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षासाठी आवश्यक माहिती**

अ.क्र.	वाब	प्रत्यक्ष खर्च					मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिप्राय
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५			
१	कार्यालयातील वापरात असलेल्या गाड्यांची संख्या  एकूण गाड्यांच्या तुलनेत पेट्रोल, तेल व वंगण यासाठी  २ होणारा खर्च								
	एकूण								

**१४-भाडेपटटी व कर या उदिदष्टाखाली सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाकरिता महत्वाच्या प्रकरणांची सुची**

अ.क्र.	वाब	प्रत्यक्ष खर्च					मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिप्राय
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५			
१	भाड्यांच्या जागेत कार्यरत असलेल्या कार्यालयाची संख्या								
२	प्रत्येक जागेचे वार्षिक आकारण्यात येणारे भाडे व कर								
३	१४-भाडेपटटी व कर या उदिदष्टाखाली होणारा वार्षिक खर्च								
	एकूण								

**५१-मोटार वाहने या उदिदष्टाखाली २०२४-२०२५ या वित्तीय वर्षासाठी आवश्यक माहिती**

अ.क्र.	वाब	प्रत्यक्ष खर्च					मंजुर अनुदान	प्रस्तावित अनुदान	अभिप्राय
		२०२०-२१	२०२१-२२	२०२२-२३	२०२३-२४	२०२४-२५			
१	गाड्यांच्या दुरुस्तीसाठी व सुटे भाग खरेदी साठी होणारा खर्च								
	एकूण								

सुचना: एकूण मधील सर्व रक्कमा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पुस्तकेतील कार्यालयीन खर्च यांच्या रक्कमेवरोबर जुळणे आवश्यक आहे.

**जोडपत्र ६**

**गुप्तसेवा खर्च**

विवरणपत्र सन २०२४-२०२५

२०५५-पोलीस -००१-संचालन व प्रशासन (००)(०१) पोलीस निरीक्षणात्म

प्रस्ताव खर्च  
अर्थसंकल्पीय अंदाज

प्रस्तावित अनुदान  
सन २०२४-२५

नियंत्रण आधिकारी  
प्रस्तावित अनुदान  
सन २०२४-२५

दि. १५/२०२३ ते ३१/७/२०२३  
चार महीन्याचा खर्च

सन २०२०-२१

२०२१-२०२२

सन २०२२-२०२३

टिप:- गुप्तसेवा खर्च या उद्दिदष्टाकारिता स्वतंत्र अंदाजपत्रक कृपया पाठवावे

जोडपत्र ७

मन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षी उद्दिष्टनिःहय प्रत्येक महिन्यात करावयाचा खर्चांचा



## ००५५-महसुली जमा सन २०२४-२५ या चित्तिय वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक

(रु. हजारां)

प्रधान लेखा शिर्ष व तपासिलवार लेखा शोष	संकेतांक	प्रत्यक्ष रकमा 2020-21	प्रत्यक्ष रकमा 2021-22	प्रत्यक्ष रकमा 2022-23	सन 2022-23 करीता नियंत्रण अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2023-24 करीता नियंत्रण अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2024-25 करीता गृह नियमानने प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2024-25 करीता चित्त नियमाचा अंदाज
101- इतर शासनांना पुराविलेले पोलीस								
(01) इतर शासनांना पुराविलेले पोलोस		(००५५ ००१२)						
(01) (01) रेल्वे पोलीसांकरीता अंशदान			(००५५ ००६६)					
(01) (02) इतर शासनाकडून येणारी बसुली			(००५५ ००७५)					
एकूण (अ)								
102 इतर पक्षांना पुराविलेले पोलीस								
(01) इतर पक्षांना पुराविलेले पोलीस								
(01) (01) इतर पक्षांना पुराविलेले पोलोस			(००५५ ००२४)					
एकूण (ब)								
103 की दंड-वसुलीची रक्कम								
(01) की दंड वसुलीची रक्कम			(००५५ ००३९)					
(01) (01) -संकीर्ण			(००५५ ००८४)					
(01) (02) पोलोस प्रशस्तण विद्यालयातील इतर राज्यांच्या उमेदवारांची की		(००५५ ००९३)						
(01) (03) सावंजनिक वाहन अधिनन्यमान्वये रकमा		(००५५ ०१०१)						

प्रधान लेखा सिर्प व तपशिलवार लेखाशोष	संकेतांक	प्रत्यक्ष रकमा 2020-21	प्रत्यक्ष रकमा 2021-22	प्रत्यक्ष रकमा 2022-23	सन 2022-23	सन 2023-24	सन 2024-25	सन 2024-25
					करीता नियंत्रण अधिकार्यांनी प्रत्यावित केलेले अंदाज	करीता नियंत्रण अधिकार्यांनी प्रत्यावित केलेले अंदाज	करीता गृह विमाणाने प्रस्तावित केलेले अंदाज	करीता गृह विमाणाने प्रस्तावित केलेले विमाणाचा अंदाज
(01) (04) भोजनगृहे व आहार गृहे यांच्या संबंधातील वसुलीच्या रकमा	(००५५ ०१११)							
(01) (05) होटेल अनुशंसप्ती	(००५५ ०१२८)							
(01)(06) भरती	(००५५ ०३५१)							
(02) तुक्सान भरपाई								
(02) (01)राजकीय/ सामाजिक आदेतीन झालेली सावंजनिक व खाजगी मालमतेची नुकसान भरपाई	(००५५ ०३६२)							
एकूण (क)								
105 राज्य मुख्यालय पोलीसांच्या रकमा								
(01) राज्य मुख्यालय पोलीसांच्या रकमा								
(01) (01) मुंबई सावंजनिक वहन अधिनियमान्ये जमा रकमा	(००५५ ०३३७)							
(01) (02) काडवाडे	(००५५ ०१४६)							
(01) (03) पोलीस अधिनियमान्ये दिलेल्या अनुशंसप्तीबाबत वसुल करावाची फी	(००५५ ०१५५)							
(01) (04)संकोर्ण	(००५५ ०१६४)							
(01) (05) सावंजनिक व खाजगी संस्था यांच्या कडून प्राप्त झालेली अंशदान भाडे इत्यादीची रकम	(००५५ ०१७३)							

प्रधान लेखा शिर्ष च तपशिलवार लेखाशीर्ष	संकेतांक	प्रत्यक्ष रकमा 2020-21	प्रत्यक्ष रकमा 2021-22	प्रत्यक्ष रकमा 2022-23	सन 2022-23 करीता नियंत्रण अधिकान्यांनी प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2023-24 करीता नियंत्रण अधिकान्यांनी प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2024-25 करीता गृह विभागाने प्रस्तावित केलेले अंदाज	सन 2024-25 करीता वित्त विभागाचा अंदाज
(01) (06) संगोतीविषय क अनुशास्पोबाबत फो	(0015 0182)							
(01) (07) पोलीस भोजनालये व आहारे यांच्याबाबत वसुलीची रक्कम	(0055 0191)							
(01) (08) वाहतुक गुरुंगाराकडन वसुली केलेली फो	(0055 0208)							
एकूण (ठ)								
800- इतर जमा रक्कमा								
(01) इतर जमा रक्कमा	(0055 0057)							
(01) (01) अतिप्रदानाची वसुली	(0055 0219)							
(01) (02) इतर वाबी	(0055 0226)							
(01) (03) संकेता	(0055 0236)							
(01) (04) या किमागाने कलात्या सेवादायक रक्म गांळा करणे व येणे	(0055 0248)							
(01) (05) पोलोसांची भोजलनालये व आहार गृहे यांच्यापासून वसुल झालेल्या रक्कमा	(0055 0253)							
(01) (06) हॉटेल फो	(0055 0262)							
(01) (07) रुजा वेतनचे अंशदान	(0055 0268)							
(01) (08) जड वस्तु संग्रह कागद वस्तु यांच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न	(0055 0282)							
(01) (09) फैंडिंग आम्सं अंवैट	(0055 0291)							



जाह्नवी अ

ब्रह्मसंकल्पोप अंदाज 2024-25

मंजुर पदांसाठीचा तरतुदीचा सारांश दर्शावणारे निवरण पत्र

चेतन उद्धिकासाठी एकूण प्रस्तावित तत्त्व

(अधिकृत हतागत)

पदांश तपशिल

मंजुर पदांशी  
संख्या

बेतन  
महागांभ पता

स्थानिक  
पुरुष पता

धरभाडे पता  
प्रवास भता

भुलाई  
भता

गांव बेतन आद्याचे  
DCPS राजनाचा

सम्मान रुक्त  
संस्कृते रुक्त

संस्कृते रुक्त  
संस्कृते रुक्त

(अ) १) स्थायी पदे (भरलेली)

1) राजपत्रित

2) अराजपत्रित (वगं-३)

3) अराजपत्रित (वगं-४)

एकूण (अ-१)

(2) स्थायी पदे (रिक्त)

1) राजपत्रित

2) अराजपत्रित (वगं-३)

3) अराजपत्रित (वगं-४)

एकूण (अ-२)

एकूण (अ-१ + अ-२)

(ब) १) अस्थायी पदे (भरलेली)

1) राजपत्रित

2) अराजपत्रित (वगं-३)

3) अराजपत्रित (वगं-४)

एकूण (व-१)

(2) अस्थायी पदे (रिक्त)

1) राजपत्रित

2) अराजपत्रित (वगं-३)

3) अराजपत्रित (वगं-४)

एकूण (व-२)

एकूण ( अ + व )

विवरणपत्र - ब

अर्थसंकल्पीय अंदाज 2024-2025		(रुपये हजारात)
दोन अंकी संगणक संकेतासह उद्यिष्टे	अर्थसंकल्पीय अंदाज 2024-2025	
01- वेतन		
02- मजुरी		
03- अतिकालीक भत्ता		
05- बक्षिसे		
06- दुरध्वनी, चीज, पाणी		
10- कत्राटी सेवा		
11- देशांतर्गत प्रवास सेवा		
12- विदेश प्रवास खर्च		
13- कार्यालयीन खर्च		
14- भाडेपट्टी व कर		
16- प्रकाशने		
17- संगणक खर्च		
18- सुटीच्या दिवासाची भरपाई		
19- आहार खर्च		
20- इतर प्रशासकीय खर्च		
21- सामग्री व पुरवठा		
22- शस्त्रे व दारुगोळा		
24- पेट्रोल तेल व वगंण		
25- पोषाख, राहूटी व भांडारे		
26- जाहिराती व प्रसिध्दी		
27- लहान बांधकामे		
28- व्यवसायिक व इतर सेवा		
41- गुप्त सेवा खर्च		
42- ठोक तरतूद		
50- इतर खर्च		
51- मोटार वाहने		
52- यंत्र सामग्री व साधन सामुग्री		
एकूण		